



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ८३ व्या (तातडीच्या) बैठकीचा कार्यवृत्तांत
शुक्रवार, दि.११ डिसेंबर, २०१५ दुपारी ०३:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ८३ वी (तातडीची) बैठक शुक्रवार, दि.११ डिसेंबर, २०१५ रोजी दुपारी ०३:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
३)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक तथा प्र. वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
४)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. डी. आर. माने, संचालक (उच्च शिक्षण) पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, प्र. सहसंचालक (तं. शि.), तंत्र शिक्षण संचालक यांचे प्रतिनिधी हे सदस्य व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] लवाद निवाड्याप्रमाणे व न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रस्तुत विद्यापीठातील "विद्यापीठ परिसरामध्ये मुर्लीचे वसतिगृह इमारत बांधणे" या कामाच्या रक्कम रु.९,३२,०००/- इतक्या रकमेस तडजोड करण्याबाबत गठीत समितीने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद व सोलापूर विद्यापीठ यांच्या प्रलंबित न्यायालयीन प्रकरणी तडजोडीची शक्यता पडताळून पाहण्यासाठी प्राचार्य श्री. एस. सी. धुत्तरगाव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीची बैठक दि.१०/१२/२०१५ रोजी दुपारी २:०० वाजता झाली. समितीने आपला अहवाल सादर केलेला असून तो खाली नमूद केलेला आहे.

विद्यापीठ परिसरातील मुर्लीचे वसतिगृह इमारत बांधणे करिता निविदा मागविण्यात आल्या होत्या. सदर इमारत बांधण्यासाठी एकूण रु.५४,७३,४३५/- इतक्या रकमेची निविदा काढण्यात आली होती. सदर इमारतीचे बांधकाम करण्याकरिता मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांची रु.५४,७३,४३५/- या रकमेच्या ७.२५% जास्त दराने म्हणजे रु.५८,७०,२५९/- इतक्या दराची निविदा स्विकारण्यात येवून त्यांना दि.०४/१२/२००६ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली. सदर कामाची मुदत १० महिन्याची म्हणजे दि.०३/१०/२००७ पर्यंत होती. याबाबत करारनामा करण्यात आला.

विहित मुदतीत काम पूर्ण न झाल्याने मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांना त्यांच्या विनंतीनुसार दि.१६/१०/२००७ च्या पत्रान्वये दि.०३/०१/२००८ पर्यंत ३ महिन्यांची पहिली मुदतवाढ देण्यात आली. वाढीव मुदतीतही हे काम पूर्ण न केल्याने दि.०९/०१/२००८ पासून दि.३१/०३/२००८ पर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आली.

तथापि, विषयांकित काम पूर्ण न करता मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांची सदर कामाचे मोजमाप करून रु.६२,४५,०६८/- इतके देयक विद्यापीठ कार्यालयास सादर केले होते. त्यास अनुसरून विद्यापीठाने मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांना दि.०३/१२/२००८ रोजी रु.६२,३९,७२९/- चे देयक आदा केले. त्यानंतर मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांनी कराराप्रमाणे विद्यापीठाकडून येणे असलेल्या रकमेबाबत, सुरक्षा ठेव परत मिळण्याबाबत व अधिकच्या कामासाठी वाढीव दराने मोबदला मिळण्याबाबत आणि काम करता न आल्यामुळे झालेले फायद्याचे नुकसान व्याजासह मिळण्याबाबत व इतर बाबीसाठी लवाद प्रकरण (Arbitration Proceeding) दाखल केले.

सदर लवाद प्रकरणामध्ये विद्यापीठाने देखील Arbitrator ची निवड केली होती.

या प्रकरणी झालेल्या Arbitration Award ची प्रत दि.२९/०९/२०११ रोजी विद्यापीठास प्राप्त झाली. त्यातील Summary of Award अ.क्र १ ते ६ हे खालीलप्रमाणे आहेत.

- 01 Claim No. 1 by Claimants is to be settled mutually by both the parties Claimants be paid the balance payment of the final bill of Ra. 43,663.00 subject to verification of accounts by both the parties.
- 02 Claim no 2 by claimants is accepted Claimants be given total of Security Deposit & Retention money of Ra.3,12,253.00 With interest at 9% from 04-04-2009
- 03 Claim 8 by Claimants towards additional rates for excess is accepted. The Claimants be paid a difference in rates as claimed i.e. Rs. 3,67,000.00 with interest at 9 % from 16.11.2008
- 04 Claim No. 9 by Claimants towards loss in profit due to un-executed work is accepted with correction to exclude partially executed work. Claimants be paid Rs.1,18,477.84 with interest at 9 % from 16.11.2008
- 05 Claim 11 by Claimants (interest on all payments due) is accepted at the rate of 9% per annum and is included in all the above accepted claims.
- 06 All other claims made by the claimants & all the Counter-claims made by the Respondents are rejected.

वर नमूद अ.क्र. १ ते ६ प्रमाणे देण्यात आलेला लवाद निवाडा हा विद्यापीठास मान्य नसल्याने याबाबत विद्यापीठाने मा. जिल्हा न्यायाधीश, सोलापूर यांच्याकडे दिवाणी किरकोळ अर्ज (Civ. Misc. Appln.) नं.३७८/११ चा दाखल केला. सदर प्रकरण चालू असताना मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांनी मा. जिल्हा न्यायाधीश, सोलापूर यांच्याकडे दि.२९/०९/२०११ रोजी प्राप्त झालेल्या लवाद निवाड्याप्रमाणे रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी रे. द. नं.३७/१२ ही दाखल केली. विद्यापीठाने दाखल केलेल्या दिवाणी किरकोळ अर्ज (Civ. Misc. Appln.) नं.३७८/११ या प्रकरणाची सुनावणी होऊन सदरचा अर्ज फेटाळण्यात येऊन लवाद निवाडा कायम करण्यात आला.

सदर निर्णयाविरुद्ध विद्यापीठाने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे CAR/४८/२०१५ हे दाखल केले असून ते प्रलंबित आहे.

दरम्यानच्या काळात सोलापूर येथील मा. जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांनी लवाद निवाड्याप्रमाणे रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी दाखल केलेले रे. द. नं. ३७/१२ मध्ये सुनावणीदरम्यान मे. कोर्टाने सदरचे प्रकरण हे तडजोडीने निकाली काढता येईल का? याबाबत चर्चा करण्याकामी प्रस्तुत विद्यापीठाचे मा.कुलसचिव, विद्यापीठ अभियंता, कायदा अधिकारी आणि मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांचे श्री. भारत पटेल यांना वकीलांसमवेत दि.२९/११/२०१५ रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार सदर तारखेस उक्त नमूद प्रमाणे दोन्ही पक्ष वकीलांमार्फत न्यायालयात उपस्थित होते.

देयकाच्या विषयावर चर्चा करताना मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांनी विद्यापीठाकडून येणे असलेली रक्कम, सुरक्षा ठेव, अधिकच्या कामासाठी वाढीव दराने मोबदला, आणि काम करता न आल्यामुळे झालेले फायद्याचे नुकसान यावर दि.३०/११/२०१५ पर्यंतचे व्याज आकारून एकूण रु.१३,१२,४२९/- इतक्या रकमेची मागणी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर विद्यापीठाने आपली बाजू

मांडताना प्रस्तुत कामासाठी प्रसिध्द करण्यात आलेली निविदा व त्यास अनुसरून करण्यात आलेल्या करारामध्ये कोठेही व्याज देण्याबाबत अथवा वाढीव दर देण्याबाबत कोणतीही अट नमूद सदर कामाच्या निविदा, करारनामामध्ये व्याज व नफा नमूद करण्यात आलेले नसल्याने मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांच्या मागणीप्रमाणे रक्कम देता येणार नाही ही बाब विद्यापीठाने मा.न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिली. यावर चर्चा करताना मा.न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांमध्ये तडजोड व्हावी या हेतूने पुनश्च: विचार करण्याबाबत सुचविले. त्यानुसार मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांनी मुद्दा क्र. ४ मध्ये नमूद रक्कम व त्यावरील व्याज तसेच या रकमेव्यतिरिक्त रु.७४,४९९/- इतक्या अधिकच्या रकमेवरील हक्क सांगणार नसल्याचे कळवून रु.१०,५१,०००/- या रकमेस तडजोड करण्यास तयार असल्याबाबत मा.न्यायाधीशांना सांगितले.

यावर मा. न्यायाधीशांनी सदर प्रकरणामध्ये तडजोड होण्यासाठी लवाद निवाड्याप्रमाणे देय असलेल्या मागण्यांपैकी,

- १) मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांनी मुद्दा क्र.४ व सदर रकमेवरील व्याज सोडून द्यावे.
- २) विद्यापीठाने मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांना मुद्दा क्र. १ प्रमाणे होणारी रक्कम व त्यावरील व्याज आदा करावे.
- ३) मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांनी विद्यापीठाकडे सुरक्षा ठेव व रिटेंशन मनी पोटी जमा केलेली रक्कम व सदर रकमेवरील व्याज विद्यापीठाने आदा करावे.
- ४) मुद्दा क्र. ३ मध्ये अधिकच्या कामाचे वाढीव दराबाबत लवाद निवाड्यात नमूद रक्कम व त्यावरील व्याज अशा प्रकारे येणाऱ्या अंतिम रक्कम सुमारे रु.५,७९,२८८/- या रकमेपैकी १/३ रकमेवरील हक्क मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांनी सोडून द्यावेत व राहिलेली २/३ रक्कम विद्यापीठाने संबंधितांना आदा करावी.

यावर मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांनी तडजोडीस संमती दर्शवून मा.न्यायाधीशांनी सुचविल्याप्रमाणे तडजोडीसाठी साधारणपणे रु.९,३२,०००/- या रकमेस मान्यता दिली.

यावर विद्यापीठाने आर्थिक बाबींवरील निर्णयासंदर्भात व्यवस्थापन परिषदेस अधिकार असल्याचे नमूद करून हा विषय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात येईल असे कळवून त्यानुसार होणारा निर्णय मे. कोर्टात सादर करण्यात येईल असे सांगितले.

त्यावर न्यायालयाने प्रकरणाची पुढील तारीख दि.१६/१२/२०१५ रोजी नेमून तत्पूर्वी विद्यापीठाने याबाबत निर्णय घेऊन सदर तारखेस मे. कोर्टासमोर बाजू सादर करावी असे सांगितले.

वरील बाब दि.३०/११/२०१५ च्या टिपणीन्वये मा.कुलगुरुंच्या आदेशार्थ सादर केली असता, मा.कुलगुरुंनी प्राचार्य श्री. एस. सी. धुत्तरगाव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यांच्या शिफारशी घ्याव्यात असे आदेश दिले. त्यानुसार गठीत केलेल्या समितीने वरील नमूद केल्याप्रमाणे बैठक घेऊन आपला अहवाल सादर केला तो खालीलप्रमाणे आहे.

"लवाद निवाड्याप्रमाणे व न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने १) देयकाची रक्कम व त्यावरील व्याज तसेच २) Retention Money (EMD व त्यावरील व्याज तसेच दरवाढ (Escalation) रकमेबाबत मा. कोर्टाने सुचविल्याप्रमाणे देय रक्कम व त्यावरील व्याजापैकी २/३ रक्कम देणे उचित राहिल व त्या अनुषंगाने संस्थेचे हित विचारात घेता वित्त व लेखा विभागाकडून व्याजाची तपासणी करून साधारणतः रक्कम रु.९,३२,०००/- इतक्या रकमेस तडजोड करण्यास प्रस्तुत समिती शिफारस करित आहे".

वरील परिस्थितीत गठीत केलेल्या समितीची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव : सदर प्रकरणी मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांनी मुद्दा क्र. ४ वरील रु.१,८७,०१०/- (रु.१,१८,४७८/- + व्याज रु.६८,५३२/-) आणि मुद्दा क्र. ३ मधील १/३ रक्कम अशी एकूण रु.३,८०,१०६/- इतकी रक्कम सोडणार असल्याची बाब आणि प्राचार्य श्री.एस. सी. धुत्तरगाव समितीचा अहवाल विचारात घेऊन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला.

- १) लवाद निवाड्यातील मुद्दा क्र. १ नुसार, विद्यापीठ व मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांनी देय असलेल्या अंतिम बिलाची तपासणी करून सदर रक्कम व त्यावर दि.०३/१२/२००८ पासून ९% प्रमाणे व्याज द्यावे.
- २) लवाद निवाड्यामध्ये दर्शविलेली सुरक्षा ठेव रक्कम व रिटेंशन मनी रु.३,१२,२५३/- ऐवजी विद्यापीठाकडे प्रत्यक्षात रु.३,११,९८६/- जमा असल्याने जमा रक्कम व दि.०४/०४/२००९ पासून सदर रकमेवर ९% व्याज द्यावे.
- ३) लवाद निवाड्यातील मुद्दा क्र. ३ मध्ये दर्शविलेले Additional rate for excess work च्या पोटी देय असलेली रक्कम व त्यावरील व्याज असे एकूण रु.५,७९,२८८/- या रकमेपैकी १/३ रकमेवरील हक्क मे. लक्ष्मी कन्स्ट्रक्शन्स कंपनी, औरंगाबाद यांनी सोडून दिला असल्याने, २/३ रक्कम विद्यापीठाने मे. लक्ष्मी कन्स्ट्रक्शन्स कंपनी, औरंगाबाद यांना द्यावी.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद